Indokem Limited

(CIN: L31300MH1964PLC013088)

Registered Office: "KHATAU HOUSE," Ground Floor Mogul Lane, Mahim (West), Mumbai - 400 016. Phone: 022-61236767 Fax: 022-61236718

E-mail: iklsecretarial@gmail.com Website: www.indokem.co.in

20th August, 2020

To,

The Bombay Stock Exchange Limited, Corporate Relations Department 1st Floor, New Trading Ring, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: <u>504092</u>

Subject: Newspaper Advertisement of Notice of Meeting of Board of Directors of Indokem Limited scheduled to be held on Tuesday, 25th August, 2020.

Respected Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published Notice of Meeting of Board of Directors of Indokem Limited scheduled to be held on Tuesday, 25th August, 2020 at 3:00 p.m. at the Registered Office of the Company, Mumbai in the following newspapers:-

- 1. Business Standard- All over India edition. (English)
- 2. The Global Times Mumbai edition. (Marathi)

Kindly take the same on your records.

Thanking You

Yours Truly,

For INDOKEM LIMITED

Rajesh Digitally signed by Rajesh Dinkar Pisal Date: 2020.08.20 15:14:49 +05'30'

Rajesh D. Pisal Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

Brokerage upgrades lift Zee

The stock may see a further re-rating if the firm sticks to its pledge on free cash flow and corporate governance

RAM PRASAD SAHU Mumbai, 19 August

he Zee Entertainment Enterprises (ZEEL) stock has gained over 13 per cent after brokerages upgraded it on the back of improved disclosures. reconstitution of the board, and management commentary on free cash-flow generation. Besides, an expected recovery in advertising growth from the December quarter onwards and improving viewership are perceived as positive triggers by the Street. Analysts at JPMorgan believe the stock, which has dropped by half over the past year, can be re-rated significantly if the management delivers

In addition to the upgrades, a favourable judgment by the Bombay High Court on a YES Bank petition seeking to enforce personal guarantees against ZEEL's promoters boosted the sentiment.

on its commitments.

A key trigger has been improved disclosures by the company, which include quarterly balance sheets, performance metrics for Zee5, and the strengthening of corporate governance policies. The company is reconstituting its board with new board members having expertise in media, finance or law. Consistent free cash-flow generation is key for sustained re-rating, given the underperformance in the recent past, say analysts.

BEEFING UP RATIOS

State Bank of India

priced the country's big-

gest offering of local-cur-

rency tier-II bonds yet as

the lender boosts its cap-

ital buffers amid the wor-

India's largest bank

looks to raise ₹8,931 crore

year bonds that comply

domestic companies.


19 August

SBI (₹)


sening financial health of norms, according to a

(\$1.19 billion) through 15- the lowest pricing on

with Basel III capital lender since the country



Revenues (₹ crore) ■ Subscription ■ Others Advertising 8,780 8,129 7,502 600 3,371 2,887 3,070



Zee Entertainment 120 104.37 _100 Aug 1,'19 Aug 19,'20

ON THE RISE

year-on-year (YoY) on a higher base, led by subscription sales from its over-the-top (OTT) application, Zee5. The company disclosed the revenue of Zee5 for the first believes the trend is reversing with advertime and it stood at ₹95 crore, while the tisers gradually coming back, led by the loss at the operating level came in at ₹145 crore. ZEEL's performance growth to bounce back in the A key trigger has been on the subscription front,

improved disclosures however, lagged Sun TV's as

tal assets get subscription resumption of original content and the revenues from tie-ups with telecom com-

While the company will continue to Unlike advertising, domestic subscrip- invest in its digital assets, it will be an

the latter reported 18 per cent

growth. Zee5's user base fell

to 40 million (monthly aver-

age), from 63 million in the

March quarter, given the lack

of original content because

to advertising revenue, digi-

of the lockdown. In addition

uphill task to breakeven at the operating level and gain scale. Zee5 accounts for 7 per cent of its operating revenue currently.

Though operating costs came down as there was limited new content in the first two months of the quarter, flattish employee expenses, purchase of licensed content, and home-based content creation offset the drop in programming costs. The result was a sharp 67 per cent slide in operating profit YoY in the quarter. Going ahead, the company's plan of lower inventory acquisition as compared to earlier periods, moderation of capex, and lower receivables for 2020-21 are positive.

While the company is hopeful of a rebound in advertising, the near term can see some impact, given the IPL scheduled in September, weakness in advertising, and gradual availability of new content. Its ability to post consistent growth, including free cash flows, will be key if the stock is to sustain recent gains.

In complex tax matters, opt for videoconferencing

Make an elaborate submission as well to eliminate ambiguity

Facing a tax official, whether for assessment, appeal or any other tax administration-related issue, can be intimidating. With the implementation of the faceless assessment initiative, you won't need to visit the tax office in person anymore. The faceless appeal service will commence from September 25

According to Naveen Wadhwa, deputy general manager, Taxmann, "Faceless assessment is meant to eliminate physical interface between the taxpayer and the assessing officer (AO) during the assessment proceedings. The taxpayer will not know the name and location of the officer handling his case. His identity will remain anonymous during the entire process."

The National e-Assessment Centre will act as the main gateway for communication between taxpayers and the tax authorities. Says Kapil Rana, founder and chairman, HostBooks: "Regular AOs will no longer have the power to conduct surveys and search. This will reduce unnecessary harassment of taxpayers. Only the investigation and tax deducted at source wing will have this power, and that too only after authorisation from a senior official of the director general or principal commissioner rank.'

Taxpayers will be selected for assessment and other procedures through a system that uses data analytics, artificial intelligence, and machine learning. Territorial jurisdiction is likely to be abolished. You could belong to one city and your incometax (I-T) returns could be

assessed in another. Allocation of cases will be automated and random. The draft assessment order could be issued from one city, the review could happen in another, and finalisation in a third Only notices will be issued centrally. Says Rana: "All assessments and review allocations will be a team-based exercise. The identity of the tax authority and the team will remain concealed.

Some cases have been excluded from faceless assessment. Says Rana: "The exceptions include serious frauds, major tax evasion, sensitive, search-related matters. International taxation cases falling under the Black Money

HOW FACELESS ASSESSMENT WILL WORK

- The National e-Assessment Centre (NeAC) will issue notice/communication to the assessee via email
- The assessee will have to reply, via the e-filing portal, within 15 days of its receipt
- The centre will assign the case to an assessment unit and a technical unit for review
- NeAC will collect review details and send it to the Regional Electronic Assessment Centre, which will examine and draft the assessment order
- The assessee will be given a chance to defend his case

Act and the Benami Property Act are also excluded."

Exceptions can be made in cases where the assessee feels the need for a personal hearing. Says Wadhwa: "An assessee may request for a personal

hearing to make oral submissions or present his case." In such cases, a hearing will be conducted through videoconferencing. Says Rana: "An I-T authority, with approval from the chief commissioner or the director-general in charge of the regional eassessment centre can permit a personal hearing.'

The objective of faceless assessment is to make the tax administration objective, transparent, and corruptionfree. Experts hope this will reduce delays in tax assessments and audits. as the computerised system will automatically flag unwanted actions.

Sometimes, it is easier to explain a matter face-to-face than over email, especially for people not well-versed in English. "Face-to-face interaction makes it easier both for the assessee to explain and for the officer to understand. Hence, in complex matters, opt for videoconferencing. In addition, attach elaborate submission to rule out doubts of any kind," says Wadhwa.

The other positive is an improvement tion revenues posted growth of 6 per cent on the operating front. While the company reported a 66 per cent fall in domestic advertising revenues in the quarter, given weak corporate spending, it FMCG sector. It expects

December quarter. This can be led by an by the company, improvement in the share of **which include** general entertainment chan- quarterly balance

nels and bounce-back in the sheets, performance company's viewership share metrics for Zee5, from 15.8 per cent in the June and strengthening quarter to 19.2 per over the **of corporate** last four weeks. The firm governance policies highlighted that gradual

200

_190

⊥185

197.10

Jul 31 2020 Aug 19

person familiar with the

matter. The notes carry a

coupon of 6.8 per cent,

such debt issued by any

launch of two channels on the free-to-air panies and direct subscriptions. platform led to the gain in market share.

SBI moves to boost capital via tier-II bonds started implementing the cut its loan-growth tarstringent capital norms in 2013, the data compiled by Bloomberg shows.

The lender is selling

the bonds at a time when India's banking sector is saddled with the world's worst debt pile and needs at the end of 10 years to beef up capital ratios and every year thereafter, in anticipation of more soured loans as the coro- not to be identified as navirus batters businesses and leaves millions jobless.

State Bank last month Capital Markets.

get to 8 per cent from 10 per cent for the year started April 1, and said it will be cautious on boosting credit.

The tier-II notes, rated AAA, have a call option the person said, asking the details are private. The issuance is solely being managed by SBI

L&T Finance weighs ₹3,367-cr rights issue

L&T Finance Holdings is exploring a plan to raise around \$450 million (₹3,367.5 crore) through a rights issue, people familiar with the matter said. The financial services arm of Larsen & Toubro has started discussing the fundraising with potential advisers, said the people, who asked not to be identified as the matter is private. L&T Finance's parent, India's largest engineering and construction company, has agreed it would buy any unsold shares in the offering, the people said. No final decision has been made regarding the amount to be raised or the share sale's timing, and the company can still decide not to proceed with the fundraising plan, the people said. BLOOMBERG

INDOKEM LIMITED

CIN: L31300MH1964PLC013088 rgd. Office: Plot No. 410/411, Khatau Hous Mogul Lane, Mahim, Mumbai - 400 016 Tel No.: +91-22-61236767/ 61236711 Email Id: iklsecretarial@gmail.com Website: www.indokem.co.in NOTICE

Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Board of Directors of the Company will be eld on Tuesday, 25th August, 2020 at the p.m. inter-alia to consider and approve the Standalone Unaudited Financial Results along with the Limited Review Repor thereon of the Company for the 1st quarte ended 30th June, 2020. The information i Limited at www.hseindia.com.where.the shares of the Company are listed and is also available on the website of the Company at www.indokem.co.ir For INDOKEM I IMITED

Raiesh D. Pisa Company Secretary Date: 20th August, 2020

BOOK YOUR COPY

Call **022 4027 5432** SMS reachbs to 57575

Business Standard

Email us at order@bsmail.

Insight Out



PRECISION CAMSHAFTS LIMITED

Regd. Office: E-102/103, MIDC, Akkalkot Road, Solanur 413006 CIN: L24231PN1992PLC067126

Extract of Unaudited Consolidated Financial Results for Quarter ended 30th June 2020 (Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015)

Year ended June 30, 2020 March 31, 2020 June 30, 2019 March 31, 2020 (Audited) Total Income from Operations (Net) 9,726.92 17,947.12 74,623.30 649.28 897.74 3.801.96 Net profit before Tax after Exceptional items 134.78 (676.92) 897.74 3.586.33 507.48 2,601.86 Net profit after tax after Exceptional items (64.77 (699.91)481.16 2,563.33 (64.77 (699.91)Net profit for the period 686.97 Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] Earnings per share (after exceptional and / or extraordinary items) (of Rs. 10 each) 0.20 0.63 3.72 (0.42)

1. The above financial results for the quarter ended June 30, 2020 have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and ewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on August 18, 2020.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's

website - www.pclindia.in. 3. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Compa 2013 read with relevant rules issued there under and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2

with SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016. 4. During the quarter ended June 30, 2020, the Company has settled to receive compensation for cancellation of order from a customer amounting to Rs. 781.61 lakhs and gain on sale of investment in Joint Ventures amounting to Rs. 166.64 lakhs. The Company has recognized the stated income as an exceptional item for the quarter ended June 30, 2020.

Place · Pune

Date : August 18, 2020

3. Ney Standardie Financia miormation						
Sr No	Particulars	Quarter ended			Year ended	
		June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	
1.	Total Income from Operation	3,954.93	10,903.67	11,517.47	44,288.83	
2.	Net Profit before Tax	1,093.24	2,320.24	1,485.14	8,565.14	
3.	Net Profit after Tax	800.57	2,146.01	1,027.42	7,205.32	

For and on behalf of the Board of Directors

Whole-time Director & CFO



INDO COUNT INDUSTRIES LIMITED

CIN No.: L72200PN1988PLC068972

Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: (230) 2483105; Fax No.: (230) 2483275 EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 30 TH JUNE, 2020 (Rs. In Crores except EPS)					
SI.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended	
No.		30-06-2020	31-03-2020	30-06-2019	
		Unaudited	Audited	Unaudited	
1	Total Income	335.97	2134.76	518.46	
2	Net Profit for the period before Exceptional item and tax	22.86	155.14	51.99	
3	Exceptional Item	-	(98.46)	-	
4	Net Profit for the period before tax	22.86	56.68	51.99	
5	Net Profit for the period after tax	17.70	73.10	34.67	
6	Total Comprehensive Income for the period	36.57	24.51	37.59	
7	Paid up Equity Share Capital	39.48	39.48	39.48	
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)		946.54	-	
9	Earning Per Share (of ₹ 2/- each) Basic and Diluted (Not Annualised)	0.91	3.74	1.76	

NOTE	votes :				
i)	Company's Standalone Financial information is as t	elow:			
	(Rs. In Crores				
SI. No.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended	
		30-06-2020	31-03-2020	30-06-2019	
		Unaudited	Audited	Unaudited	
1	Total Income	323.07	2,019.39	476.97	
2	Net Profit for the period before Exceptional item and tax	21.61	154.69	51.36	
3	Exceptional Item	-	(98.46)	-	
4	Net Profit for the period before tax	21.61	56.23	51.36	
5	Net Profit for the period after tax	16.07	73.76	33.63	
6	Total Comprehensive Income for the period	35.40	26.65	36.27	
The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of					

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 18, 2020. The Statutory Auditors have carried out

a Limited Review of the above financial results. Revenue from operations for the quarter ended June 30, 2019 includes incentive of Rs. 14.56

Crores accrued under Merchandise Exports from India Scheme (MEIS). Pursuant to the Notifications dated January 14, 2020 and January 29, 2020 issued by The Ministry of Textiles & the Ministry of Commerce, Government of India, withdrawing the entitlement under Merchandise Exports from India Scheme (MEIS) with retrospective effect from March 07, 2019 on certain products exported in the past, the Group had written off the MEIS benefit for the period from March 07, 2019 to September 30, 2019 in the financial results for the Quarter and Nine Months ended December 31, 2019, and had discontinued accruing MEIS incentive after September 30, 2019. The figures for the quarter ended June 30, 2019 are not comparable to the extent explained above

IMPACT OF COVID PANDEMIC AND RELATED LOCKDOWN MEASURES The Group's manufacturing operations resumed in the last week of April 2020 following the gradual relaxation of lockdown conditions. Though the plants had to contend with local mobility restrictions of people and supply chain, besides the distancing norms, the situation improved

substantially in June 2020 thereby enhancing the capacity utilization Also the retail stores in US and EU, our principal markets started regaining no June onwards, which helped our business gather momentum. The revenues and earnings of the Group for Q1 FY 21 were impacted during the lockdown and ramp up period on account of Covid -19 conditions. The Group has assessed, and is

continuously reviewing, its liquidity, future cash flow projections and the probability of occurrence of the forecasted transactions underlying the hedges based on orders in hand and current indicators of future economic conditions. The financial results for Q1 FY 21 takes in to consideration such assessment of the possible effects of the Covid -19. However, the impact of pandemic in the subsequent period may be different from the estimations used at the time of finalising these financial results.

The Holding Company elected to exercise the option permitted under section 115BAA of the Income-tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019 with effect from quarter ended September 30, 2019. Therefore, income tax expense for the Q1 of 2019-20 is not comparable to all periods presented in the above result

The figures for the Quarter ended March 31, 2020 are balancing figures between the audited figures of the full Financial Year and the reviewed year-to-date figures upto the third Quarte of the Financial Year. The above is an extract of the detailed format of Financial Results of the Quarter ended

June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full Financial Results for the Quarter ended on June 30, 2020 are available on the website of the Stock Exchanges at $\underline{www.bseindia.com}$ and $\underline{www.nseindia.com}$ and on the Company's website a The Group mainly operates only in one segment namely "Textiles" and hence segment details

are not required to be publish

Place: Mumbai Date: August 18, 2020

For and on behalf of the Board of Directors Executive Chairman DIN: 00086106 CIN: L99999MH1960PLC011879

GWELD Regd. Office: Plot No. E-1, Road No. 7, Wagle Ind. Estate, Thane-400 604 Email: shares@geelimited.com Web: www.geelimited.com Tel. No.: (02522) 280358, Fax No.: (02522) 281199

YOUR

MONEY

	Extract of Un-audited Financial Results for the Quarter ended 30 th June, 2020 ₹ in Lakhs (except earnings per shar				
Sr. No.	Particulars	30 th June 2020	figures for the	ended in the previous year	
1	Total Income from Operations	2185.96	2185.96	6419.63	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items#)	26.35	26.35	105.71	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items#))	26.35	26.35	105.71	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	19.85	19.85	70.71	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	19.88	19.88	70.69	
6	Equity Share Capital	472.52	472.52	472.52	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA			
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)				
	Basic:	0.08	0.08	0.30	
	Diluted:	0.08	0.08	0.30	

Notes:

1. The Company adopted the Indian Accounting Standards (IND AS) from 1st April 2017 and these financials have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in IND AS 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder

Results for the guarter ended 30th June 2020 are in compliance with Indian Accounting Standards (Ind-AS) notified by the Ministry of Corporate of Affairs.

3. Major event post balance sheet date which requires disclosure is impact of cyclone Amphan which took place on 20th May, 2020. The cyclone has caused damages / loss to certain stock and part of the factory located at Kolkata valued at ₹ 129.53 lacs (Stock ₹ 118.10 lakhs and Factory Shed ₹ 11.42 lakhs). The Company has made an insurance claim for the derived damaged value with the insurance company which is being currently assessed. The value of affected stock has been written down to its net realizable value and the impact has been considered in consumption of materials.

The company had filed an appeal with CIT Appeals-1. Thane on 14th January 2019 against the tax demand of ₹70.96 lakhs raised for assessment year 2016-17. The DCIT in his order had disallowed the company's claim in respect of long term capital gain from sale of flat (property held for sale in books of accounts) During the year, hearing by CIT Appeals-1, Thane took place on September 2019. The matter is pending

The company had received a show-cause notice dated 12th May 2010 demanding ₹ 4.02 Crores of CENVAT credit on certain imported materials in the year 2008-09. Under the instructions from excise authorities, the company has already reversed under protest CENVAT credit of ₹ 3.09 Crores in the year 2008-09. Pending disposal of the case a sum of ₹ 2.07 Crores reversed under protest is shown under "Claims against the excise authorities" under the head "loans and advances". The matter came up for hearing several times during the financial year and the matter was adjourned to 16.04.2020. Based on legal advice, the company expects favorable outcome and no cash outflow is anticipated as the matter is one of interpretation of law.

The outbreak of COVID-19 pandemic and the resulting lockdown enforced from March 25, 2020 has affected the Company's regular operations. Accordingly, the Company has considered the possible effects that may result from the pandemic on the carrying amounts of Property, Plant and Equipment, Investments Inventories, Receivables and other current assets. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic, the Company, as at the date of approval of these financial results has used internal and external information which are relevan in determining the expected future performance of the Company. The Company has evaluated its liquidity position, recoverability of such assets and based on current estimates expects the carrying amount of these assets will be recovered. The impact of COVID-19 on the Company's financial results may differ from that estimated as at the date of approval of these financial results.

In term of IND AS 108, the Company is having single reportable segment i.e "manufacturing of welding

consumables, copper coated wires, flux cored wires and welding fluxes". 8. Nil investor complaints were received during the quarter. There was no complaint outstanding at the

beginning or at the end of the guarter. The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of

Directors in its meeting held on 18th August, 2020.

0. The Company account for gratuity / leave salary provisions at year end on actuarial basis.

. Deferred tax assets / liability will be computed at year end. Previous year figures have been regrouped whenever necessary

For GEE Limited Payal Agarwal

Whole-Time Director & CFO Date: 18th August, 2020 DIN: 07198236 Place: Thane



भुयारी मेट्रो-३ : मिटी नदी खालील भुयारीकरणाचे काम पूर्ण

ः मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) द्वारे आज मिठी नदी खालील १.५ किमी लांबीचे भुयार पूर्ण करण्यात आले. टेराटॅक-निर्मित गोदावरी-४ या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) द्वारे बीकेसी ते धारावी पर्यंतचे १.५ किमी अंतर पूर्ण केले. बीकेसी येथील लाँचिंग शाफ्टपासून २१ ऑगस्ट २०१९ रोजी गोदावरी-४ चे काम चालू करण्यात आले आणि धारावीपर्यंत १,०४३ आरसीसी रिंग्स सह भुयार आकारले गेले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचा हा २९ वा भुयारीकरणाचा टप्पा आहे.


मिठी नदी खालील भुयारीकरण मेट्रो-३ प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक होते. मुंबईतील गुंतागुंतीची भौगोलिक रचना, भूगर्भातील पाण्याची उच्च पातळी शिवाय कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या मर्यादा यामुळे हे काम अधिकच कठीण होते मात्र आमच्या टीमने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पार पाडले याचा आनंद आहे" असे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले. यावर्षी मार्च महिन्यात गोदावरी-३ ने बीकेसी ते धारावीपर्यंत १.५ किमी डाऊन मार्गाचे भुयारीकरण पूर्ण केले होते. बीकेसी ते धारावी पर्यंतच्या एकूण ३ किमी (अप आणि डाऊनलाइन) पैकी ४८४-मीटर भुयार सिक्रय मिठी नदीच्या पात्राखाली आहे. धारावी, बीकेसी, विद्यानगरी व सांताक्रुझ स्थानकांचा समावेश असलेल्या पॅकेज-५ ने संपूर्ण ८ किमी लांबीचे भुयार पूर्ण केले आहे. प्रकल्पाचे आतापर्यंत १७ टीबीएमच्या मदतीने जवळपास ८५% भुयारीकरण आणि एकूण ५९% बांधकाम पूर्ण

मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उमं करणं हे षडयंत्र-संजय राऊत

सिटी न्यूज

सुशांत सिंग राजपूत सीबीआयकडे सोपवण्यावरुन राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. कोर्टाच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही, कायदेशीर बाब आहे, हे प्रकरण न्यायालयाच्या अख्यारित आहे. कोर्टाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे महाधिवक्ता बोलू शकतात अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, न्याय आणि संघर्ष करणारं राज्य आहे. राज्याने कधी कोणावर अन्याय केला नाही. संपूर्ण निकाल हाती आल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणे योग्य नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करणे षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास अत्यंत प्रामाणिकपणे केला आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. मुंबई पोलिसांची बदनामी आपल्याच राज्यातील नेते करत असतील तर ते राज्याचं खच्चीकरण आहे असं त्यांनी सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही. विरोधक या



निर्णयानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत त्यावर ते बोलण्यास पोलिसांच्या(Mumbai Police) प्रामाणिकावर शंका घेणे म्हणजे ज्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, आणि ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. जर हे सगळं ठरवून होत असेल तर त्याला राज्य सरकार काय करणार असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

आत्मचिंतन करण्याची गरज - फडणवीस

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय, या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्याच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपानं निवडणूक प्रभारी केले आहे. सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारला घेरण्यासाठी भाजपानं ही रणनीती अवलंबली असल्याची

गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतिसंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय(CBI) तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन भाजपा नेत्यांनी गृहमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मेन्शन करत सोमैय्या यांनी ही मागणी केली आहे.या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर हे प्रकरण चांगले गाजत आहे. विरोधकांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली होती तर मुंबई पोलीस आणि राज्य सरकारने सीबीआयकडे तपास सोपवण्यास विरोध केला होता.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मृळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू तितकाच धक्कादयक आहे, मुंबई पोलीस खोलवर तपास करत आहे. पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालत् आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू म्हणून सांगतो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्याँ आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असं कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही, फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा , महाविद्यालये शैक्षणिक संस्था बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी विद्यार्थी , शिक्षकांची उपस्थिती, तांत्रिक अडचणी आणि अभ्यासक्रम पाहता शालेय शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे. सध्यस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सामना करावा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोरही आहेत. याच पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणातही २५ % अभ्यासक्रम कपात करावी अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेने केली आहे. प्रहार विद्यार्थी संघटना व नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन आणि ऑल इंडिया सेटनेट टीचर्स संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी उच्च व



तंत्र शिक्षण कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन ही मागणी केली. राज्यातील कोरोनाची सध्यपरिस्थिती पाहता उच्च शिक्षणातही २५ टक्के अभ्यासक्रम कमी करावा जेणेकरून विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होण्यास मदत होईल असे मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. प्रथम

वर्षाचे प्रवेशही यावर्षी करोना महामारीमुळे उशिराने होत आहेत, शिवाय अजूनही प्रत्यक्षात कॉलेजेस सुरू झालेले नाहीत. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य नाही म्हणून शालेय शिक्षण विभागाप्रमाणे २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात यावा अशी आम्ही करत असल्याची माहिती प्रहार विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी दिली. यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे.

कोविड- १९ च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध जगातील विद्यार्थ्याना या संकटास सामोरे जावे लागत आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात

रेंगाळत असतांना दुसरीकडे प्रथम वर्षाचे सत्र वगळता इतर सत्रांचे अभ्यासक्रम ही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे परंतु काही विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटीच्या समस्या तर काहींना आर्थिक समस्या असल्याने उपलब्ध संसाधनांची कमी भासते आहे. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमातील २५ टक्के भाग कमी करावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल व शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर तसा शासननिर्णय निर्गमित करून विद्यापीठाना तशा सूचना करण्याची विनंती आम्ही सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वतीने मंत्री महोदयांना केली आहे अशी महिती ॲड.मनोज टेकाडे यांनी दिली.

धरले अधिकाऱ्यांना धारेवर ठाणे : मागील काही दिवसापासून शहरातील रस्त्यावर

पडलेल्या खड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. सोशल मिडीयावर तर शहरातील खड्यांवरील कविता हिट झाली आहे. सतत होणा*या या टिकेनंतर महापौर नरेश म्हस्के यांनी संबधींत विभागाच्या अधिका*यांना चांगलेच धारेवर धरले. कोरोना संकटाशी सामना करुन हा आजार रोखण्यात पालिकेने निश्चितच यश मिळविले आहे. परंतु खड्यांच्या टिकेमळे सत्ताधा*यांसह महापालिकेचीही बदनामी होत असल्याचे खडे बोल त्यांनी अधिका*यांना सुनावले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात खड्डे बुजविण्याच्या कामात निष्काळजीपणा करणा*या अधिका * यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

बुधवारी सांयकाळी ४ च्या सुमारास महापौरांनी सार्वजनिक अधिका*यांना खड्यांविषयीची घेण्यासाठी बोलावले यावेळेस त्यांनी अधिका*यांची चांगलीच खरडपटटी काढल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तसेच त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनाही



रस्त्यावरील खड्यांवरुन महापौरांनी

देऊन निवेदन खड्यांवरुन महापालिकेची बदनामी असल्याचे सांगितले कोरोनाचे सावट सर्वत्रच आहे. महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चितप्रकारे महापालिकेने विविध योजना राबवुन व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी लोकप्रतिनिधींच्या प्रशासनाने वेळोवेळी मिळणा*या सुचनांनुसार केल्याने ठाण्यातील कोरोनाची सद्यस्थिती आटोक्यात आली आहे. दुसरीकडे रस्यांवर पडलेल्या खडुयांमुळे नाहक महापालिकेला बदनामीला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मुलभूत सेवासुविधा नागरिकांना देणे आवश्यक आहे. परंतु कोरोनाच्या काळात रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना खड्डयांचा त्रास सहन

योग्यवेळी खड्डे न बुजविल्यामुळे नागरिक महापालिकेला दोष देत आहेत व याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. पावसाळा व या काळामध्ये रस्त्यांवर पडणारे खड्डे हा दरवर्षीचा विषय आहे. तरी देखील संबंधित अधिका*यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मी महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डयांबाबत योग्य नियोजन व कारवाई करण्यात यावी यासंदर्भात मी बैठक घेवून संबंधितांना निर्देश दिले होते. त्याचबरोबर वेळोवेळी दूरध्वनीवरु न देखील संबंधितांशी चर्चा करु न सूचना दिलेल्या आहेत. तरी देखील जाणूनबुजून वर्तमानपत्रामध्ये वृत्त प्रसिद्ध होईल किंबहुना विरोधकांनी टिकेची झोड उठविल्यावर काम करायचे अशीच भूमिका संबंधितांची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

करावा लागत आहे.

रस्त्यावरील खड्डे हे वर्षानुवर्षाचे काम असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबाबत संबंधित अधिका*यांची सखोल चौकशी करु न त्यांच्यावर महापालिकेची बदनामी झाल्याबद्दल कठोर कारवाई करण्यात यावी. शहरातील उड्डाणपुलांवर पडलेले खड्डे बुजविणे हे काम महापालिकेच्या अखत्यारित येत नसले तरी संबंधित प्राधिकरणाकडे पाठपुरावा करु न काम करु न घ्यावे अशी सुचनाही त्यांनी केली. किंबहुना ठाणेकरांची होणारी गैरसोय लक्षात घेवून प्रसंगी अनेकवेळा महापालिकेने अशी कामे स्वतःहन केलेली आहेत असे असताना देखील सद्यस्थितीत

एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम अधिकारी करीत आहेत परिणामी उदासीनतेमुळे महापालिकेची बदनामी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. चार दिवसांवर गणेशोत्सव आला असून महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते सुस्थितीत करण्याबाबत याबाबत लेखी पत्र यापूर्वी दिले आहे. ठाण्यातील नागरिकांना निर्विघ्नपणे व भयमक्त गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी तातडीने रस्ते दुरूस्त करण्याबाबत आपण स्वतः जातीने लक्ष घालन कार्यवाही करावी असेही त्यांनी सुचित केले.

कांदिवली, बोरिवली व दहिसर येथे एकूण २९ टिकाणी कृत्रिम तलावाची सुविधा



यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे मोठे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि दरवर्षी विसर्जनाला होणारी गर्दी लक्षात घेता यंदा परिमंडळ ७ ने गणपती विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. कांदिवली,बोरिवली व दहिसर येथे घरगृती व सार्वजनिक गणेश मृतींचे विसर्जन करण्यासाठी एकूण 29 ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यंदा 17 ठिकाणी जादा कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त परिमंडळ ७ मध्ये एकुण ११ ठिकाणी नैसर्गिक विसर्जनाची सुविधा उपलब्ध आहे. परिमंडळ 7 चे उपायक्त विश्वास शंकरवार यांनी ही माहिती दिली.यंदा कोरोनाचा प्रादर्भाव लक्षात घेता. यंदा याठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमीपेक्षा पालिकेची प्रमाणात परवानगी घेण्यासाठी पृढे आली आहेत.तर येथील लोकप्रतिनिधींचे व पोलिसांचे देखिल पालिका प्रशासनाला चांगले सहकार्य मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली. परिमंडळ 7 मध्ये कांदिवली,बोरिवली व दहिसर पूर्व व पश्चिम भाग येत दक्षिण (कांदिवली), आर मध्य(बोरिवली) व आर उत्तर

(दिहसर) हे पालिकेचे 3 वॉर्ड

या परिमंडळाची सुमारे 18 लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. येथील घरगृती व सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी पालिका प्रशासनाने ठिकठिकाणी मूर्तीदान केंदाची सुविधा देखिल उपलब्ध करून दिली आहे. तसेच गणेश मूर्तींचे विसर्जन सुलभ व्हावे आणि नागरिकांनी विसर्जनाला गर्दी करू नये यासाठी पालिकेचे फिरते वाहन कांदिवली,बोरिवली व दहिसर या भागात फिरणार असून विशेष म्हणजे या वाहनांवरच पालिका प्रशासनाने विसर्जनाची खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. गेल्या वर्षी आर दक्षिण वॉर्ड मध्ये 587 सार्वजनिक व 13713 घरगुती गणपती,तर आर मध्य वॉर्ड मध्ये 761 सार्वजनिक व 12821 घरगृती गणपती तर आर उत्तर वॉर्ड मध्ये 346 सार्वजनिक व 4794 घरगृती गणपती आहेत.परिमंडळ ७ मध्ये एकूण १६९४ सार्वजनिक व ३१३२८ घरगुती गणपती होते.तर यंदा आतापर्यंत आर दक्षिण वॉर्ड मध्ये ३४, आर मध्य वॉर्ड मध्ये 37 व आर उत्तर वॉर्ड मध्ये 35 अश्या एकूण 106 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेने परवानगी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रदूषण आणि प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर प्रश्न सुटला पाहिजे

मुंबई : माहुल प्रदूषण संदर्भात राष्ट्रीय हरित लवाद (NGT) ने माहुल स्थित कंपनींना गॅस चेंबरसारखी परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभृत ठरवत एकूण २८६ कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. माहुलमधील प्रदूषणाचा लढा हा योग्य पुनर्वसन, घातक प्रदूषण आणि नियमबाह्य मुंबईच्या वेगवेगळ्या बांधलेल्या इमारती, ठिकाणाहुन स्थलांतर केलेल्या रहिवाशांचे आरोग्य, शिक्षण, रोजगार ह्या विषयावर जोडला गेला आहे. अशावेळी दंड ठोठाविला तरी रहिवाशांच्या आरोग्याबाबत ठोस उपाय योजना केल्या जाव्यात, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

माहुल व्यतिरिक्त अन्य सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतरण व्हावे यासाठी मुंबईभरातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी याचिका दाखल केली. मेधा पाटकर यांच्या मार्गदर्शनात धरणे आणि आंदोलने सुध्दा केली. परंतु माहल येथे स्थित १० पेक्षा जास्त घातक रासायनिक कंपन्या आणि ३ मोठ्या रिफायनरी यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे रहिवाशांच्या



आरोग्यावर होणारे परिणाम आणि बरेच मृत्यू हे सर्व सत्य मांडण्यात आले आहे. अंबापाडा या वस्तीपासन अवघ्या १० मीटर अंतरावर असणारे सर्वात जास्त प्रदूषणकारी यनिट बंद करण्याची मागणी आणि इतर कंपनीकडन होणारे प्रदूषणासाठी २०१३ मध्ये राष्ट्रीय हरित लवादमध्ये याचिका दाखल केली. तेव्हापासून वेळोवेळी या कंपन्याना चाप लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अंबरनाथचा कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर

अंबरनाथ - करोना नियंत्रणासाठी अंबरनाथ शहरात नगर परिषदेच्या वतीने बाधितांचा वेळीच घेतलेला शोध, आग्रही चाचणी, अलगीकरण आणि विलगिकरण यंत्रणेची यशस्वी नियोजन आणि बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार नियोजनामुळे अंबरनाथ शहरात रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल 90 टक्क्यांवर गेला आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ नगरपरिषद संचलित दंत महाविद्यालयातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल 96 टक्क्यांवर गेला आहे. तर येथील रुग्णालयाचा मृत्यूदर अर्ध्या टक्क्याच्याही खाली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरात आजपर्यंत एकूण 11 हजार 452 कोव्हिडं चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शहरात एकूण 4 हजार 502 बाधित रूग्ण आढळले आहेत. शहरातील एकूण रूग्णांपैकी तब्बल 4 हजार 79 रूग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर शहरात एकूण 174 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ नगरपरिषद संचालित महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात आजपर्यंत 2 हजार 54 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील एकूण 1 हजार 980 रुग्ण हे उपचारार्थी बरे होऊन घरी परतले आहेत. या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचा दर हा तब्बल 96 टक्के इतका आहे. मागील दोन महिन्यात या रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत हा दर अवघा 0.19 इतका आहे. यासोबतच शहरातील एकूण रूग्णांचा बरे होण्याचा दरही 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र शहरातील कोरोनाचा मृत्यु दर हा अजूनही पालिकेची चिंता वाढविणारा आहे. हा मृत्यू दार कमी करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. शहरातील बाधित रूग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्यासोबत बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात असल्याने संसर्गाचे प्रमाण काही अंशी रोखण्यात यश येताना दिसते आहे.

'नावापुढं साहेब लावणं सोप्प असतंय, लोकांच्या मनातील 'साहेब' होणं कोणाचंही काम नाही'

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यातील आतापर्यंत एकूण १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यात २ सुरक्षा रक्षक, स्वयंपाकी, वाहन चालक अशाप्रकारे कोरोना रुग्णांचा समावेश आहे. शरद पवार हे पुढील काही दिवस कोणालाच भेटणार नाही असं सांगण्यात आलं आहे. शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या कोरोना टेस्टवरुन अनेकांना टोला लगावला आहे. फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय, पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.



शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील(Silvar Oak) यापूर्वी सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये सुरक्षा रक्षकांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. यामुळे शरद पवारांची कोरोना

चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपेंनी दिली होती. कोरोनाची लागण झालेल्यांवर उपचार सुरू असून ते राहत असलेल्या परिसरात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करण्यात येणार असल्याचं टोपेंनी सांगितलं होतं. त्यानंतर आणखी ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं कळालं आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी स्वतःला साहेब म्हणून घेणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे.

''साहेबांचे काही सुरक्षारक्षक पॉझिटव्ह निघाल्याने काल साहेबांना भेटलो. पण स्वतःपेक्षा सुरक्षा रक्षक, कोरोनाचं पूरस्थिती, संकट, कोरोना वॉरियर्स व लोकांचीच अधिक काळजी करताना ते दिसले. फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय. पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही!, असे ट्विट रोहित यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर केलंय. रोहित पवार यांनी नेमका कोणाला टोला लगावलाय हे सांगता येणार नाही, पण जे कामाशिवाय स्वतःला साहेब म्हणून घेतात, त्या सर्वांनाच ही चपराक आहे.

शरद पवार गेल्याच आठवड्यात कराडला गेले होते. या दौऱ्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांच्या कोरोना चाचण्यादेखील पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली.

इंडोकेम लिमिटेंड

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. ४१०/४११, खटाव हाऊस, मोगल लेन, माहीम, मूंबई - ४०० ०१६. ऱ्र. क्र. : + ९१ २२ ६१२३६७६७/६१२३६७११ ई-मेल आयडी : iklsecretarial@gmail.com वेबसाइट : www.indokem.co.in

सूचना

अनिवार्यता व विमोचन

सेबी (सूची

विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ व ४७ च्या अटीअंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या १ ल्या तिमाहीकरिताच्या स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर कंपनीच्या मर्यादित पनर-ावलोकन अहवालासमवेत, विचारविनिमय करणे व त्यांना मान्यता देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा मंगळवार, दि. २५.०८.२०२० रोजी द. ३.०० वाजता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात आयोजित करण्यात येत आहे. सदर माहिती कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या बीएसई लि.ची वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.indokem.co.in

सही/-दिनांक : २०.०८.२०२० कंपनी सचिव

इंडोकेम लिमिटेडकरिता राजेश डी. पिसाळ

वरही उपलब्ध आहे.